

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  
(पूर्वीचे पुणे विद्यापीठ)  
SAVITRIBAI PHULE PUNE UNIVERSITY  
(Formerly University of Pune)

समन्वय कक्ष (माध्यम)  
गणेशखिंड, पुणे



Media Co-ordination Cell  
Ganeshkhind, Pune-7

१ फेब्रुवारी २०१९

## राष्ट्रीय चर्चासत्रातून उलगडणार 'मिथकांचे विश्व'

विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान आयोजन

पुणे -

दैनंदिन जगण्यात आढळणाऱ्या मात्र अभ्यासपासून दूर राहिलेल्या 'मिथक' या संकल्पनेवर राष्ट्रीय चर्चासत्राच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून केले जाणार आहे. यासाठी 'मराठी साहित्यातील मिथकसृष्टी' या चर्चासत्राचे आयोजन १४ ते १६ फेब्रुवारी २०१९ या काळात विद्यापीठातील संत नामदेव सभागृहात करण्यात आले आहे.

या चर्चासत्राचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते होणार आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर या बीजभाषण करणार आहेत. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर व विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. राजेश पांडे हे या वेळी उपस्थित असतील.

मानवी जीवनविश्व हे अनेक मिथकांनी भरलेले आहे. साहित्यातही त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळते. मिथकांना वस्तुनिष्ठ आधार नसतो, असे कारण देत मिथके अभ्यासाबाहेर ठेवण्यात आली. मात्र, माणसाच्या मनातील इतिहासकालीन अनुभवांची प्रचीती म्हणून या मिथकांकडे पाहणे गरजेचे आहे. त्यावर विस्तृत चर्चा होणेही आवश्यक आहे. या उद्देशाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांनी दिली.

या चर्चासत्रात मराठी कादंबरीविश्व, कथावाङ्मय, आधुनिक-उत्तराधुनिक कविता, नाट्यसृष्टी, भारतीय चित्रपट, आदिवासी कला-साहित्य अशी विविध स्वतंत्र सत्रे असतील. त्यात नाट्यअभ्यासक राजीव नाईक, चं. प्र. देशपांडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मनोहर जाधव, डॉ. हरिश्चंद्र थोरात, समीक्षक डॉ. प्रभाकर देसाई, लोकसाहित्य अभ्यासक डॉ. विश्वनाथ शिंदे, चित्रपटाचे अभ्यासक डॉ. समर नखाते, डॉ. अनिल सपकाळ, प्रभाकर कोलते, डॉ. मंगेश काळे हेही सहभागी होणार आहेत.

समारोप सत्रात ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर मार्गदर्शन करणार आहेत. प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, प्राचार्य ए.पी.कुलकर्णी हे उपस्थित राहणार आहेत. चर्चासत्र सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. त्यात रसिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक डॉ. विद्यागौरी टिळक यांनी केले आहे.

अभिजित घोरपडे

विशेष कार्याधिकारी, माध्यम समन्वय कक्ष

sppumediacell@gmail.com